

275. 301.

सराग (2. स + राग) adj. 1) *gerüthet*: °नेत्र MBh. 3, 15639. क्रोधसरा-
गनेत्र 4, 777. नेत्रयुगलात्सरागाद्युसंततिम् (so lesen wir st. सरागामथु)
KATHĀS. 11, 51. RAĢH. 16, 15. KUMĀRAS. 5, 10. Spr. (II) 4900 (zugleich in
der Bed. 3). — 2) *reizend, lieblich*: सरागम् adv.: जगुः BHĀṬI. 3, 43. —
3) *von Leidenschaft —, von Liebe erfüllt*: मुनेरपि मनो ऽवश्यं सरागं कु-
रुते ऽङ्गना Spr. (II) 4900. सरागम् adv.: कुरिं परिभ्य स° Gīt. 1, 39.

सरागता (von सराग) f. *das Gerüthetsein* Spr. (II) 1539.

सराजक (von 2. स + राजन्) adj. *sammt dem Fürsten* Spr. (II) 1350.
KATHĀS. 62, 147.

सराजन् adj. *dass. KĀṬI. Ça. 22, 5, 29. स्व° st. dessen LĀṬI.*

सराट N. pr. einer Localität Verz. d. Oxf. H. 338, b, 36.

सैराति (2. स + रा°) adj. *gleich günstig, einmüthig* RV. 8, 27, 14. AIT.
Br. 7, 13.

सरात्रि adj. = समानरात्रि P. 6, 3, 85. Vop. 6, 97.

सरारी s. कृमि° und vgl. शरारि.

सराव m. *ein best. giftiges Insect* Suçr. 2, 257, 19. — Vgl. शराव, wo-
für häufig सराव geschrieben wird.

सरि (von सर) f. *Wasserfall* H. 1096. — Vgl. सराI und सरी unter 1. सर.

सरिक adj. = सर in ञ्ये°. सरिका s. u. सरका.

सरिपयु MED. j. 111 fehlerhaft für सरपयु.

सरित् (von सर) UNĀDIS. 1, 99. f. 1) *Bach, Fluss* NAIGH. 1, 13. AK. 1,
2, 2, 29. 3, 4, 103. TRĪK. 3, 3, 189. H. 1080. HALĪJ. 3, 44. RV. 4, 58, 6.
यो वा समुद्रान्सरितः पिपेति 7, 70, 2. VS. 34, 41. AV. 12, 2, 41. TBr. 1, 2,
1, 11. M. 1, 24. MBh. 1, 903. 3, 2408. 2484. R. 1, 2, 39. 2, 27, 17. 95, 19.
Suçr. 1, 22, 13. 264, 8. MEGH. 41. VIKR. 68, 5. KIR. 5, 10. Spr. (II) 1716
(neben सिन्धु). 4674. 6670. RĀĢA-TAR. 4, 539. कृत्रिमा AK. 1, 2, 2, 33. दि-
वः Bhāg. P. 4, 1, 14. सरिता काश्यपीनाम् Ind. St. 3, 460. पतिः सरिताम्
der Herr oder Gatte der Flüsse, das Meer VARĀH. BRH. S. 12, 4. सरितो
च पतिः R. GORR. 2, 11, 5. gewöhnlich सरितो पतिः R. SCHL. 1, 1, 78. 16,
23. 2, 34, 45. 4, 9, 37. 6, 87, 2. KUMĀRAS. 2, 37. Spr. (II) 1170. als Zahl ist
सरिता पतिः = वार्धि H. 874, Schol. सरिता नाथः = पतिः सरिताम्
PRĀJACĪTTAT. im ÇKDR. सरिता वरा (vgl. सरिहरा) *der beste der Flüsse*
R. 1, 35, 11. Bez. der Gaṅgā PRĀJACĪTTAT. im ÇKDR. — 2) *ein Metrum*
von 72 Silben Ind. St. 8, 107. — 3) = सूत्र ÇABDAM. im ÇKDR. — 4) ein
N. der Durgā nach ÇKDR. mit folgendem Belege: क्रियाकारणत्रयत्वा-
त्सराणाञ्च सरिन्मता । संगमाद्गमनाद्गङ्गा लोके देवी विभाव्यते ॥ इति दे-
वीपुराणे ४५ अध्यायः ॥ — Vgl. कु°, यु°, व्योम°.

सरिपति m. *der Herr oder Gatte der Flüsse, das Meer* AK. 1, 2, 2, 1.
HALĪJ. 3, 30. R. 5, 93, 22. fg. Spr. (II) 6245. KATHĀS. 121, 226. Bhāg.
P. 5, 17, 7.

सरिखत् (von सरित्) m. *das Meer* ÇABDĀRTHAK. bei WILSON.

सरित्सुत m. *der Sohn des Flusses* (Gaṅgā), metron. Bṛishma's
ÇKDR. und WILSON.

सरिद्धिपति m. = सरिपति KHANDOM. 73.

सरिद्वर्त्त m. *dass.*; Bez. *der Zahl vier* Ind. St. 8, 345.

सरिहरा f. *der beste der Flüsse* MBh. 1, 6753. Bez. *der Gaṅgā* H.
1082. HALĪJ. 3, 51.

सैरिन् adj. *etwa zu Hilfe eilend* (von सर) RV. 1, 138, 3. — Vgl. ३रिन्.
सरिन्नाथ m. = सरिपति RĪGĀN. im ÇKDR.

सरिन्मुख n. *die Quelle eines Flusses* WILSON.

सरिम्न (von सर) UNĀDIS. 4, 147. m. *Wind* UGÉVAL. — Vgl. सरीम्न.
सरिर् (wie eben) n. *das Wogende; Wassermasse, Fluth* VS. 13, 42.

49. 53. 15, 4. 52. 17, 87. 38, 7. TBr. 1, 2, 4, 3. Ind. St. 8, 109. = बङ्ग
NAIGH. 3, 1. — Vgl. सलिल.

सरिल n. = सलिल *Wasser* BHAR. zu AK. 1, 2, 2, 3 nach ÇKDR.

सरिषय m. = सर्षय TRĪK. 2, 9, 3. KĀNDRA bei UGÉVAL. zu UNĀDIS. 3, 141.

सरिस्त्र (vom intens. von सर) adj. *zerlaufend* TBr. 3, 10, 4, 4. viel-
leicht fehlerhaft.

सैरीम्न (von 1. सर) UGÉVAL. zu UNĀDIS. 4, 147 (oxyt.). infin. loc.:
वातस्य सर्गो ऋभ्वत्सरीमणि *wie ein Windzug fährt er dahin* RV. 3,
29, 11. — Vgl. सरिम्न.

सरीसृप = सरीसृप Bhāg. P. 7, 14, 9.

सरीसृपे (vom intens. von सर्प) 1) adj. *schleichend, kriechend*; m. und
n. (dieses in der älteren Sprache) *ein kriechendes Thier* AK. 1, 2, 2, 7.
H. 1303. HALĪJ. 3, 18. RV. 10, 162, 3. AV. 3, 10, 6. 19, 7, 1. 48, 3. सरीसृपे
स्थाणु यदत्र दृश्यते Bhāg. P. 5, 18, 27. VS. 22, 29. ÇAT. Br. 1, 5, 2, 11. 2,
5, 2. 4, 1, 2, 16. Nir. 13, 9. MBh. 1, 3587. 7, 1320. R. 1, 13, 32 (31 GORR.).
2, 25, 16 (32 GORR.). 28, 19 (10 GORR.). 4, 59, 15. 5, 34, 17. खगसर्पसरीसृ-
पप्रभृतयः Suçr. 1, 4, 21. सेवते यदि सरीसृपास्तृणाप्राणि VARĀH. BRH. S.
28, 13. 70, 22. शेषादिकीटात्ताः सरीसृपाः TATTVAS. 45. Bhāg. P. 2, 6, 12.
10, 39. 5, 20, 46. am Ende eines adj. comp. (f. स्त्री) MBh. 3, 49. 12542.
7, 896. 12, 9050. 14, 764. HARIV. 13438. MĀRK. P. 39, 49. — 2) m. ein N.
Vishṇu's H. Ç. 72.

सरु 1) adj. = सूह्रम BHŪRĪPA. im ÇKDR. — 2) parox. = शरु 1) AV.
5, 25, 1. — 3) m. = तसरु SĪRAS. zu AK. 2, 8, 2, 58 nach ÇKDR.

सरुञ् (2. स + रुञ्) adj. *denselben Schmerz empfindend* SĀH. D. 55, 20.

सरुञ् (2. स + रुञ्) adj. *leidend, krank* MBh. 3, 14156. 16827. R. 4,
39, 5. शरीर MĀRK. P. 66, 15. पद Spr. (II) 2049. नेत्र 3817.

सरुञ्ज (von सरुञ्) n. *das Unwohlsein* MĀLAY. 43, 12. fg.

सरुञ्जसिद्धाचार्य m. N. pr. eines Lehrers Verz. d. B. H. No. 1045.

सरुङ्ग n. *Lotusblüte* AUSH. 98. man hätte सरोङ्ग (सरुङ्ग) erwartet.

सरुष् (2. स + 2. रुष्) adj. *erzürnt* Spr. (II) 6898.

सैरुप (2. स + 2. रुप) 1) adj. (f. स्त्री) a) = समानरुप P. 6, 3, 85. Vop. 6,
98. *gleichartig, gleichförmig, gleich* (Gegens. विरुप) H. 1461. die Er-
gänzung im gen. oder im comp. vorangehend. RV. 8, 34, 12. ज्योतिस्
10, 33, 3. 169, 2. AV. 1, 24, 3. 5, 23, 4. धेनवः 18, 4, 33. VS. 24, 5. TS. 2, 4,
1, 7, 3, 10, 1. MUNP. UP. 2, 1, 1. ÇVETĀÇV. UP. 4, 5. RV. PrĀT. 17, 24.
P. 1, 2, 64. 2, 2, 27. KĀṬI. zu 3, 1, 7. MBh. 3, 12248. RAĢH. 6, 59. VARĀH.
BRH. S. 24, 24. KATHĀS. 50, 57. MĀRK. P. 101, 13. Bhāg. P. 3, 26, 5. 4, 6,
43. 10, 55, 40. WILSON, SĀMKEJAK. S. 48. — b) *mit schöner Gestalt —,
mit schönem Aussehen begabt, schön* PANĀV. Br. 24, 1, 3. रुप Spr. (II)
3793. 7129. wohl fehlerhaft für सरुप. — 2) f. स्त्री N. pr. der Gattin
Bhūta's und Mutter unzähliger Rudra Bhāg. P. 6, 6, 17. — Vgl. सारुप्य.

स्रुपकृत adj. *gleiche Farbe bewirkend* AV. 1, 24, 3.

स्रुपंकरणा adj. (f. ङ्) *dass.* AV. 1, 24, 4.